#### **E-AUCTION SALE NOTICE**

### MUKTAR MINERALS PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)

(CIN: U13100GA2004PTC003585)

Registered office: Plot No. B-2/B-3, Phase I Verna Industrial Estate, Verna, Goa-403722, India.

Notice is hereby given to the public in general in connection with the sale of assets owned by Muktar Minerals Private Limited (in liquidation) ("Corporate Debtor"), offered by the Liquidator appointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench vide order I.A. 1211 of 2022 in C.P. (IB) No. C.P. No. 1078/MB/C-IV/2020 dated 01.02.2023 (date of receipt of order – 08.02.2023) under The Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code").

The assets of the Corporate Debtor, forming part of its liquidation estate, are being offered for sale as a going concern in terms of clause (e) of regulation 32 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016. The bidding shall take place through online e-auction service provider NeSL at https://nbid.nesl.co.in/app/login; Email Id: araventhanse@nesl.co.in, <a href="mailto:gunjann@nesl.co.in">gunjann@nesl.co.in</a>; Mobile No.: +91 93846 76709, +91 84470 18554.

SR.	PARTICULARS	DETAILS
NO.		
1	Date and Time of Auction	Date: Monday, 17 <sup>th</sup> April 2023
		<b>Time:</b> 3:00 p.m. to 4:00 p.m. (with unlimited extension of
		5 minutes)
2	Address and e-mail of the Liquidator as	IBBI Reg. Address: 162/D/702 Lake Gardens, Kolkata,
	registered with IBBI	West Bengal ,700045.
		Reg. email id: anup_singh@stellarinsolvency.com
3	Correspondence Address	Address: Suite-1B, 1st Floor, 22/28A Manoharpukur Road
	-	of Deshopriya Park, Kolkata-700029, West Bengal, India.
		Project specific email id:
		muktarminerals.sipl@gmail.com

Particulars of Asset	Reserve Price (Amt. in INR.)	Initial Earnest Money Deposit (Amt. in INR.)	Incremental Value (Amt.in INR.)
Sale of Corporate Debtor, Muktar Minerals Private Limited, as a going concern registered office situated at Plot No. B-2/B-3, Phase I Verna Industrial Estate, Verna, Goa- 403722, India.	Rupees Thirty-Eight Crores Sixty-Two Lacs Nineteen	(Indian Rupees	INR. 10,00,000/- (Indian Rupees Ten Lacs Only)

#### **Important Notes:**

- 1. The sale shall be on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER IT IS", "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS" and as such, the sale shall be without any kind of warranties and indemnities. The sale is conducted under the provisions of the Code and the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 made thereunder.
- 2. The present Sale Notice must be read along with the E-Auction Process Documents wherein details of the process and timelines for submission of eligibility documents, access to VDR, site visit, due diligence etc. are outlined. The said E-Auction Process Document will be available on the website of e-auction service provider National e-Governance Services Ltd. (NeSL) website: https://nesl.co.in/auction-notices-under-ibc/ from 18<sup>th</sup> March 2023.
- 3. Interested bidders shall participate after <u>mandatorily</u> reading and agreeing to the relevant terms and conditions as prescribed in the E-Auction Process Document and accordingly, submit their expression of interest by **04-04-2023** in the manner prescribed in the E-Auction Process Document.
- 4. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel/modify/terminate the e-Auction or withdraw any assets thereof from the auction proceeding at any stage without assigning any reason thereof.
- 5. As per proviso to sub-clause (f) of clause (1) of section 35 of the Code, the interested bidder shall not be eligible to submit a bid if it fails to meet the eligibility criteria as set out in section 29A of the Code (as amended from time totime).

Date and Place: March 18th, 2023, Kolkata

Dund Kermon Sigh;

Anup Kumar Singh
IBBI/IPA-001/IP-P00153/2017-18/10322
Liquidator of Muktar Minerals Private Limited
(in Liquidation)

## ई-लिलाव विक्री सूचना मुक्तार मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड (लिकिडेशनमधील) (सीआयएन : यू७४९३०जीए२०१०पीटीसी००६२५६)

नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्र. बी-२/बी-३, फेज १ वेर्णा औद्योगिक वसाहत, वेर्णा, गोवा-४०३७२२, भारत.

दिवाकखोरी व कर्जबुडवेगिरी कायदा, २०१६ (कायदा) खाली दि. ०१.०२ २०२३ रोजीच्या (आदेश मिळाल्याची तारीख – ०८.०२ २०२३) रोजीच्या सी. पी. (आपबी) क्र. सी.पी. क्र. १०७८/एमबी/सी-४/२०२० मधील आदेश आय. ए. २०२२ चा १२९९ अन्वये मान. एनसीएलटी, मुंबई न्यायपीठ द्वारा गेमलेल्या लिक्टिटरने दिलेल्या मुकार मिनरल्स प्रायदेट लिमिटेड (लिक्टिडशनमधील) (कॉमोरेट कर्जदार) यांच्या मालकीच्या मालमताच्या विक्रीसंबंधाने तमाम लोकांना याद्वारे नोटीस देण्यात थेते की.

भारतीय दिवाळखोरी व कर्जबुडवेगिरी मंडळ (लिक्टिडेशन प्रक्रिया), २०१६ च्या नियमन ३२ च्या उपवाक्य (इ) च्या अनुपंताने कॉपॉरेट कर्जदाराच्या मालमता ज्या लिक्टिडेशन मालमतेचा माग आहेत व विक्रीसाठी दिल्या जात आहेत त्या महत्वाच्या आहेत. सदर विक्रीच्या बोली एनईएसएल या ऑनलाईन ई-लिलाव सेवा प्रचटादारांद्वारे

https://nbid.nesl.co.in/app/login, ईमेल : araventhanse@nesl.co.in, gunjaan@nesl.co.in मोदा क्र : + ९९ ९३८४६७६७९८, + ९९ ८४४७०९८५५४ येथून घेतला जाईल.

34. 35.	तपशील		तपशील		
9.	लिलावाची तारीख व वेळ		दिनांक : सोमवार, १७ एप्रिल, २०२३ वेळ : दुपारी ३.०० ते ४.०० (५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह)		
२. आयबीबीआयकडे नोंदणीकृत लिक्रिडेटरचा पता व ईमेल		आयबीबीआय गोंदणीकृत पता : १६२/डी/७०२ लेक गार्डन्स, कोलकाता, पश्चिम बंगाल, ७०००४५. गोंदणीकृत ईमेल आयडी :anup_singh@stellarinsolvency.com			
3.	पत्रव्यवहाराचा पत्ता	8	पता : सूट-१बी, १ला मजला, २२/२८ए, मनोहरपुकुर मार्ग, देशोप्रिया पार्क, कोलकाता-७०००२९, पश्चिम बंगाल, पारत. प्रकल्प संबंधित ईमेल आग्रडी : muktarinfra.sipk@gmail.com		
मालमतांचा तपशील (भार		राखीव किंमत तीव रूपवांत रक्रम)	प्रारंभिक बयाजा रक्कम ठेव (भारतीय रुपयांत रक्कम)	बोली वाढ मूल्य (भारतीय रुपवांत रक्कम)	
वेणां औद्योगिक वसाहत, वेणां, गोवा-४०३७२२, भारत वेथे असलेल्या नोंदगीकृत कार्यालय महत्वाचे मृत्यून कार्यारेट कर्जदार मुकार मिनवल्स प्रयार्थेट		भारतीय रूपये ६२, १९, ७१८ / - भारतीय रूपये तीस कोटी बासष्ट इ एकोणीस हजार तसे अठरा फक्त)	भारतीय रूपये २,00,00,000/- (भारतीय रूपये दोन कोटी फक्त)	भारतीय रुपये १०,००,०००/ – (भारतीय रुपये दहा लाख फक्त)	

#### महत्वाच्या नोंदी :

- ५. सदर किही 'जसे आहे जेये आहे', 'जे आहे जे काही आहे', 'जे काही आहे', 'तेथे जे जे आहे' आणि 'कोणरपाणी रिकोर्सीशेवाय' या तत्थावर केली जाईल आणि म्हणून, सदर विकी कोणरपाणी वॉस्टी व इन्डेम्निटीज शिवाय केली जाईल. सदर बिक्री कायदा व भारतीय दिवाळखोरी व कर्जबुडवेगिरी मंडळ (लिक्निडेशन प्रक्रिया) नियमने, २०१६ च्या खालील तरलुदीखाली केली जाईल.
- २. सध्य विक्री सूचना ई-लिलाव प्रक्रिया प्रपत्रांसह वाचणे आवश्यक आहे ज्यात प्रक्रिया तपशील व पात्रता कागदपत्रे सादर करण्यासाठीचे वेळापत्रक, व्हीडीआरला पोहोच, जागेची पाहणी मेट, योग्य पत्रन्न इत्यादीचा तपशील व्यवस्थितपणे दिला आहे सदर ई-लिलाव प्रक्रिया प्रपत्रे ऑनलाईन ई-लिलाव सेवा पुरवटादार नेशनल ई-गव्हरनंस सर्व्हिसेस लि. यांच्या

https://nesl.co.in/auction-notices-under-ide/ या संवेशस्थळावर १८ मार्च २०२३ पासून उपलब्ध राहतील.

- इच्छुक बोलीदारांनी ई-लिलाव प्रपत्रांमध्ये विहित केलेल्या संबंधित अटी व शर्ती न चुकता वावाय्यात व त्या मान्य झाल्यावत्य सदर लिलावात माग ध्यावा आणि त्यानुसार, सदर ई-लिलाव प्रक्रिया प्रपत्रांमध्ये विहित केलेल्या पद्धतीन त्यांचे इच्छुक असल्याचे प्रस्ताव 08.08.2023 पर्यंत सादर कराव्यात.
- ४. त्यासाठी कोजतेही कारण न देता कोजत्याही टप्प्यावर तिताव चालू असताना त्यामधून कोजत्याही मत्ता माने घेण्याचा किया
- ई-शिशाव तहबूब करणे/पुदे दक्शणे/रद करणे/सुधारणे/संपुष्टात आगण्याचा किंवा कोणताही वा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा वा फेटाळण्याचा सर्वस्वी अधिकार सदर लिक्किडेटरकडे आहे.
- सदर कायद्याच्या कलम ३५ थे वाक्य (१) थे ज्यवाक्य (१फ) थ्या तरतुदीनुसार इच्छुक बोलीदार जर ते सदर कायद्याच्या (वेळवेळी सुधारण्यात आतेला) कलम ३९ ए नध्ये दिलेले पाञ्जा निकय ते पूर्ण करण्यात अपवारी होत असल्यास ते पात्र करणार नाहित.

दिनांक व ठिकाण: १८ मार्च २०२३, कोलकाता

अनुप कुमार सिंग

आग्रवीवीआय/आग्रपीए-009/आयपी-पी009५३/२09७-१८/१०३२२ मुकार मिनरस्स प्रायरहेट लिमिटेडचे लिक्टिटर (लिक्टिडेटनमधील)









# 2 mn jobs to be created under PM MITRA: Goyal

New Delhi, 17 March

he Pradhan Mantri Mega Integrated Textile Region and Apparel (PM MITRA) parks may attract investment generate 2 million jobs in the coming four vears, Union Commerce and Industry Minister Piyush Goyal said on Friday, while announcing the sites for seven tex-

"It is estimated that about 2 million new direct and indirect jobs will be created in the seven parks announced under the scheme till 2027, along with investment of about ₹70,000 crore to create infrastructure in these parks," he said.

Earlier in the day, the government announced the setting up of seven PM-MITRA parks for the textile industry to increase investment, promote innovation, create job opportunities and make India a global hub for textile manufacturing and

Of the 13 states that competed, seven — Tamil Nadu, Telangana, Gujarat, Karnataka, Madhya Pradesh, Uttar Pradesh, and Maharashtra — were

"It is expected that these parks will enhance the competitiveness of the textiles industry by helping it achieve economies of scale as well as attract global players to manufacture in India," said the textile ministry in a statement.

The scheme, first announced in the FY22 Budget, aims to develop integrated and modern industrial infrastructure facilities for the entire value-chain of the textile industry. Goval said all selected states have assured of fast-tracking land acquisition

"The PM MITRA mega textile parks will provide state-ofthe-art infrastructure for the textiles sector,



so that projects don't get delayed and the target of increasing the textile exports to \$100 billion by 2030 is achieved.

Prime Minister Narendra Modi in a social media post said the mega textile parks will boost the textiles sector in line with 5F (farm to fibre to factory to fashion to foreign) vision.

"The PM MITRA mega textile parks will provide state-of-the-art infrastructure for the textiles sector, attract investment of crores and create lakhs of jobs. It will be a great example of 'Make in India' and 'Make For the World', the Prime Minister

The ₹4,445-crore centrally sponsored scheme will be in operation till 2027 under the Ministry of Textiles. A special purpose

state governments will be set up for each park, which will oversee the implementation of the project. The government is also expected to facilitate convergence with other schemes to ensure additional incentives to the master developer and investor units. "The Ministry of Textiles will provide financial support in the form of Development Capital Support up to ₹500 crore per park to the Park SPV (special purpose vehicle). A Competitive Incentive Support (CIS) up to ₹300 crore per park to the units in PM MITRA Park shall also be provided to incentivise speedy implementation," said textile ministry in a statement.

A Sakthivel, president, Federation of Indian Export Organisation (FIEO), said schemes such as PM MITRA will hasten the decision-making of investors in India's favour as with the realignment of the global value chain and focus on friendshoring, India is on the radar of global investors, who are looking for investment and expansion outside China.

Naren Goenka, chairman, Apparel Export Promotion Council (AEPC), said the scheme will re-establish India's dominance as a global textiles leader by enhancing apparel exports exponentially and creating massive employment opportunities.

The scheme offers a unique opportunity where spinning, weaving, dyeing, printing and stitching will be at the single location. This will drastically reduce logistics costs and make the apparel sector globally competitive in the true sense of the term by integrating the value chain, creating economies of scale, and making Indian garment exports ESG compliant,"

# Expel Rahul as MP, says BJP as Opposition fights back

The two Houses of Parliament were adjourned till Monday after transacting little business as ministers held consultations on how to get around the issue as the Bharatiya Janata Party (BJP) and the opposition led by Congress leader Rahul Gandhi reviewed their strategies.

The BJP is seriously considering getting Gandhi suspended, even expelled from the Lok Sabha for his remarks in England. It can do that in two ways: via a recommendation through the privileges committee; or via a special committee that can be ordered by the Speaker (as was done in the 2015 cash-for-votes case) once the House gives its leave.

The committee can go through Gandhi's utterances, decides. rule that he did indeed hold the House and its members in contempt and recommend his expulsion, means the lawmaker from Wayanad will cease to be a Lok Sabha MP.

A special committee can also be ordered suo moto by the Speaker, However, there is a

procedural problem here. Nishikant Dubey, BJP MP from Bihar, has written a letter to the Speaker seeking to punish Gandhi for violating privileges of the House and holding it in contempt. He cited Rule 223, but it does not allow a special committee, only that the matter should be brought before a privileges committee. Gandhi already has one matter of violation of privilege against



Congress President Mallikariun Kharge, Congress MPs Sonia Gandhi, Rahul Gandhi, and other opposition MPs at PHOTO: AP/PTI

speak for fear of courts or other

bodies – they should be able to

speak freely," said former Lok

well; if an MP says, for example,

that Parliament is a den of

thieves, he has brought

Parliament into disrepute and

he has no right to do that," he

said. But everything has to be

done by Parliament itself. In

1978, Indira Gandhi was

expelled from Parliament by

the Janata Party on the issue of

privileges. She took recourse to

the Supreme Court. Achary

said the bottom line is the

House has to decide that its

mittee, which Dubey has

demanded, is another matter

Reference to a special com-

However, battle lines on the

privilege has been violated.

Parliament complex on Friday

him. This will be the second, if the Speaker refers it to the committee and the committee so

Four enjoyed by MPs are freedom of speech in Parliament, freedom from arrest, right to prohibit the publication of proceedings and right to exclude strangers (who are not members of the House). The punishment for an MP found to have committed a breach of privilege can range between a warning and imprisonment, depending on severity. New privileges cannot be created — they are well defined and rely on precedents. "Parliament is the highest legislative body. It must function without hindrance. The constitution gives them that freedom

— they enjoy judicial immunity for their work. The idea is that they should not hesitate to

TMC, SP to fight **BJP** together, keep distance **from Congress**The Trinamool Congress and the

Samajwadi Party will work unitedly against the BJP, senior SP leader Kiranmov Nanda said after a meeting between supremos of the two parties. Mamata Banerjee and Akhilesh Yadav, on Friday. Yadav, Nanda who is an SP national vicepresident, and other leaders called on Banerjee at her residence and held an hourlong closed-door meeting. PTI

issue are becoming sharper. "Anything related to the nation is a matter of concern for all. Sabha Secretary General PDT We do not care what's happening to the Congress or its lead "But there are restrictions as ership. But if he (Gandhi) insults the nation, we cannot keep quiet," said Union Law Minister Kiren Rijiju.

The Congress, too, responded in kind. Rajya Sabha MP KC Venugopal sought "privilege proceedings" against Prime Minister Narendra Modi for making "derogatory, insulting, distasteful and defamatory' remarks against the Wayanad MP and former Congress president Sonia Gandhi in the House. Venugopal approached Rajya Sabha Chairperson Jagdeep Dhankhar with a notice of question of privilege against Modi under Rule 188 of the Procedure and Conduct of Business in the Upper House.

# BUDGET **SESSION** IN THE HOUSE

# Iffco,CIL to make Nano DAP for 3 years: Govt

government on Friday said fertiliser cooperative major lffco and state-owned Coal India Ltd (CIL) will manufacture Nano DAP for a period of three vears. A notification in this regard was issued on March 2, Minister of State for Chemicals and Fertilisers Bhagwanth Khuba said in his written reply to the Lok Sabha on Friday. Di Ammonium Phosphate (DAP) is the second most widely consumed fertiliser after urea in the country.

# Centre planning to shut down 2 Hindustan Insecticides plants



The Centre on Friday said it is planning to shut down the operation of state-owned Hindustan Insecticides' two plants located in Kerala and Punjab due to losses incurred for the last several years. Union Minster Bhagwanth Khuba, in his written reply, said: "Yes Sir", when asked about the closure.

The Centre on Friday cited a recent Apex Court order

altogether.

# Political background not absolute bar to appoint judge: Govt cites SC order



that political background by itself has "not been an absolute bar" to appoint an otherwise suitable person as a judge. It also said "generally", it is not a practice to seek Research & Analysis Wing reports on proposals for appointment of judges in high courts and the Supreme Court except in "extraordinary circumstances".

# **April-Feb fertiliser imports from** Russia highest in 3 years: Data



current year up to February is more than double as compared to the previous year," Union MInister Bhagwanth Khuba said.

# **Court extends** Sisodia's ED custody by five days

A court here on Friday extended by five days the Enforcement Directorate (ED) custody



leader Manish Sisodia who has been arrested in

AAP

a money laundering case related to the Delhi excise

Sisodia was produced before special judge M K Nagpal, who extended his custody till March 22. The ED had sought a seven-day extension of Sisodia's custody. Heavy security deployment was made inside and outside the Rouse Avenue Court premises.

#### STOVEC INDUSTRIES LIMITED

Regd. Office: N.I.D.C., Nr. Lambha Village, Post: Narol, Ahmedabad - 382405, Gujarat Tel: +91 (0) 79 6157 2300, Fax: +91 (0) 79 2571 0406, E-mail: secretarial@stovec.com CIN: L45200GJ1973PLC050790 Website: www.stovec.com

### NOTICE

(For the attention of Equity Shareholders of the Company)

Mandatory transfer of Equity Shares of the Company to the Demat Account of Investor Education and Protection Fund ("IEPF" This Notice is being published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("the said Rules"). As per Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the said Rules, all shares in respect of which dividends has not beer claimed/paid for seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

In accordance with the said Rules, Individual communication is being sent to the registered address of the shareholders whose dividends are lying unclaimed for seven consecutive years or more and whose shares are liable to be transferred to IEPF for their appropriate action.

The Company has also uploaded the details of such shareholders and the corresponding shares due for transfer to the Demat Account of IEPF, on its website at www.stovec.com. The Shareholders are requested to visit Company's website to verify the details of the Unclaimed Dividends and the Shares liable to be transferred to the DematAccount of IEPF.

Shareholders who have not claimed their dividend pertaining to the financial year 2015 onwards are requested to claim their Dividend expeditiously. In case the Shareholder/s fail to claim the above said Unclaimed Dividend on or before June 20, 2023, the Company will proceed to transfer the underlying Equity Shares of the Company, registered in the name of the Shareholder to the credit of the Demat Account of IEPF pursuant to the said Rules

Shareholders may please note that all future dividends (if any) and other corporate benefits (if any) on the said shares shall be credited to the IEPF. Shareholders may further note that both the Unclaimed Dividend and the corresponding Shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by Shareholders from the IEPF Authority after complying with the procedure as set out in the said Rules.

The concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF may note that the Company would be issuing New Share Certificate(s) in lieu of the Original Share Certificate(s) held by Shareholder(s) for the purpose of transfer of such shares to IEPF as per the Rules (as amended from time to time) and upon such issue, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Further, the concerned shareholders who are holding shares in dematerialized form and whose shares are liable to be transferred to IEPF may note that Company would be issuing instruction(s) to Depositories by way of Corporate Action for the purpose of transfer of their shares to IEPF. The Shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded

and shall be deemed to be adequate notice in respect of issue of the New Share Certificate(s) by the Company and issuing of instruction(s) to Depositories for the purpose of transfer of shares to IEPF, pursuant to the said Rules. In case of any queries, please contact the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s Link Intime India Private Limited at their following address/e-mail/Telephone number.

Link Intime India Pvt. Ltd., Unit: Stovec Industries Ltd., 5th Floor, 506 to 508, Amarnath Business Center-I, (ABC-I) Beside Gala Business Center, Nr. St. Xavier's College Corner, Off C.G. Road, Navrangpura, Ahmedabad - 380 009, Gujarat

Telefax: +91 (0) 79 2646 5179/86, E-mail: iepf.shares@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in

Date : March 17, 2023

**NAINITAL** BANK

THE NAINITAL BANK LTD.

Dated: 17-03-2023

**APPOINTMENTS** 

(Regd. Office: G.B. Pant Road, Nainital)

**REQUIRES** 

b) Associate Vice President- HRM in Officers' Grade/Scale-IV- 01 (One) c) Senior Manager/ Manager- Internal Audit in Officers' Grade/Scale-III

Last Date for submission of application is till 03.04.2023 For other details such as Eligibility Criteria, Age, Qualification, Experience, Pay

Scale, Application Form & other relevant details etc. please visit us at

Punjab State Power Corporation Limited

Regd. Office PSEB Head Office, The Mall. Patiala 147001)

Corporate Identity No. 440109PB2010SGC033813 Website: www.pspcl.in (Contact number 9646118721)

Chief Engineer/Stores & Workshops Organization., Sarabha Nagar, PSPCL, Ludhiana, invites E-tender of Repair of 3-phase, 50 cycles, outdoor type, oil immersed, naturally

cooled, stack core type construction, OWP Aluminium Wound Distribution Transformers

(Type Conventional) of capacity 100KVA with voltage ratio 11/0.433 KV conforming to ISS: 2026 (with latest amendments, if any) and 1180 part-1 (2014) complete with first

filling of oil conforming to ISS: 335/1993 (with latest amendments, if any). Quantity of

T/Fs = 6000 Nos. For detailed NIT & tender specification please refer to

**GOVERNMENT OF PUNJAB** 

Tender/RFP Refer No. DIC/PIU/SPIU/2022-23/01

Punjab Information & Communication Technology Corporation Ltd. on behalf of

Department of Industries & Commerce, Government of Punjab invites online bids from

World Bank assisted Raising & Accelerating MSME Performance (RAMP) programme of

Note: Any corrigendum(s) to the Tender/RFP Notice shall be published on the abov

Udyog Bhawan, Sector-17, Chandigarh 160017 | Tel 0172-2701214, 2715270 Email: piu.ibdp2017@gmail.com | www.pbindustrires.gov.in

**MUKTAR MINERALS PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)** 

(CIN: U13100GA2004PTC003585) Registered office: Plot No. B-2/B-3, Phase I Verna Industrial Estate, Verna, Goa- 403722, India.

Notice is hereby given to the public in general in connection with the sale of assets owned by Muktar Minerals Private Limited (in liquidation) ("Corporate Debtor"), offerec by the Liquidator appointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench vide order I.A. 1211 of 2022 in C.P. (IB) No. C.P. No. 1078/MB/C-IV/2020 dated 01.02.2023 (date of receip

of order - 08.02.2023) under The Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code")

The assets of the Corporate Debtor, forming part of its liquidation estate, are being offered for sale as a going concern in terms of clause (e) of regulation 32 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 The bidding shall take place through online e-auction service provider NeSL a <a href="https://nbid.nesl.co.in/app/login">https://nbid.nesl.co.in/app/login</a>; Email Id: araventhanse@nesl.co.in gunjann@nesl.co.in; Mobile No.: +91 93846 76709, +91 84470 18554.

INR. 38,62,19,718/-

(Indian Rupees)
Thirty-Eight
Crores Sixty-Two
Lacs Nineteen
Thousand Seven
Hundred and
Eighteen Only)

mportant Notes:

The sale shall be on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER IT IS", "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS" and as such, the sale shall be without any kind of warranties and indemnities. The sale is conducted under the provisions of the Code and the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 made thereunder.

The present Sale Notice must be read along with the E-Auction Process Documents wherein details of the process and timelines for submission of eligibility documents, access to VDR, site visit, due diligence etc. are outlined. The said E-Auction Process Document will be available on the website of e-auction service provider National e-Governance Services Ltd. (NeSL) website: https://nesl.co.in/auction-notices-under-ibc/ from 18th March 2023.

Interested bidders shall participate after mandatorily reading and agreeing to the relevant terms and conditions as prescribed in the E-Auction Process Document and accordingly, submit their expression of interest by 04-04-2023 in the manner prescribed in the E-Auction Process Document.

The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel/modify/terminate the e-Auction or withdraw any assets

thereof from the auction proceeding at any stage without assigning any reason

As per proviso to sub-clause (f) of clause (1) of section 35 of the Code, the interested bidder shall not be eligible to submit a bid if it fails to meet the eligibility criteria as set out in section 29A of the Code (as amended from time to time).

Date: Monday, 17th April, 2023 Time: 3:00 p.m. to 4:00 p.m. (with unlimited extension of 5 minutes)

Address: Suite-1B, 1st Floor, 22/28A

Manoharpukur Road of Deshopriya Park, Kolkata-700029, West Bengal, India. Project specific email id: muktarminerals.sipl@gmail.com

Money Deposi (Amt. in INR.)

INR. 2,00,00,000/-

Two Crores Only)

Anup Kumar Singh IBBI/IPA-001/IP-P00153/2017-18/10322

Liquidator of Muktar Minerals Private Limited (in Liquidation)

Value (Amt.in INR.

INR. 10,00,000

IBBI Reg. Address: 162/D/702 Lake Garder Kolkata, West Bengal ,700045. Reg. email id: anup\_singh@stellarinsolvency.com

Note:- Corrigendum & addendum, if any will be published online

https://eproc.punjab.gov.in from 17.03.2023 from 12.30 hrs. onwards

a) Associate Vice President- Credit in Officers' Grade/Scale-IV

d) Risk Officer in Officers' Grade/Scale-I or II - 01 (One)

नेनीताल <sub>बैंक</sub>

or II - 03 (Three)

www.nainitalbank.co.in

https://eproc.punjab.gov.in

76155/12/1497/2022/22258

Government of India.

Closing date & time: 17th April, 2023 (till 5:00 P.M.)

For details log onto: https://eproc.punjab.gov.in

PARTICULARS

Date and Time of Auction

Liquidator as registered vith IBBI

Sale of Corporate Debtor, Muktar Minerals Private Limited, as a going concern registered office situated at Plot No. B-2/B-3, Phase I Verna Industrial Estate, Verna, Goa- 403722, India.

Place: Nainital Date: 18.03.2023

Tender Enquiry no. QW-310/PO-W

### **X** sidbi SMALL INDUSTRIES DEVELOPMENT BANK OF INDIA

**TENDER NOTICE** Request for Proposal (RfP) for engagement of firm for review of the Internal Audit process of the Bank Last date for submission of application – by 11:00 hrs

For detailed tender document, please visit our website at www.sidbi.in or eprocure.gov.in/cppp or GeM Portal [ID: GEM/2023/B/3276979]

Addendum/Corrigendum, if any, will be published in the above-mentioned websites only.



Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone: 022-3555 5000. Email: investor: relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue

NO.				From - 10	From - 10
1	55577455	Kadasani Srinivas Reddy	40	11460062-062	206638086-125
		Kadasani Pulla Reddy	40	53390776-777	1249557995-034
			160	66777652-652	6885909510-669
2	35742735	Manohar Shankar	40	4619658-659	75602459-498
		Ajgaonkar	18	7661659-659	148471847-864
		Milin Manohar Ajgaonkar	12	10427842-842	186790932-943
			15	12889095-095	258993837-851
			3	13989890-892	330252760-762
			88	51493864-866	1180181139-226
			72	58292021-021	1617882705-776
3	33392061	Natubhai M Patel	406	66609300-300	6869096728-133
4	30543416	Nitin Dineshchandra	9	7172364-364	144524724-732
		Goradia	10	10378868-868	185971376-385
		Vaidya Dineshchandra	7	12632905-905	256805901-907
		Damodar Goradia	2	13944591-592	330131645-646
		Vaidya Harshila	28	51166845-846	1172788061-088
		Dineshchandra Goradia	56	62405159-159	2202174285-340
			112	66654572-572	6874435385-496
5	51718569	Nitin Dineshchandra	38	11253354-354	202109803-840
		Goradia	38	51268937-938	1174389763-800
		Nilam Dineshchandra	90	58277669-669	1617224989-078
		Goradia	166	62405501-501	2202213180-345
			332	66654849-849	6874472352-683
6	83006048	Patel Natubhai M	406	66609303-303	6869097500-905
		Total	2188		
The	The Public is hereby warned against purchasing or dealing with these securities any way				

Any person(s) who has I have any claim in regard of the securities, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agent viz. "KFin Technologies Limited" Selenium Tower B. Plot No. 31-32. Gachibowli, Financial District, Nanakramguda Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice failing which, the Company will proceed to issue letter(s) of confirmation in lieu of duplicate certificate(s) in respect of the aforesaid securities.

for Reliance Industries Limited

Date: March 17, 2023

Savithri Parekh Company Secretary and Compliance Officer www.ril.com

#### E-AUCTION SALE NOTICE MUKTAR INFRASTUCTURE (INDIA) PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) (CIN: U74930GA2010PTC006256) Registered office: Plot No. B-2/B-3, Phase I, Verna Industrial Estate, Verna, Goa- 403722, India

Notice is hereby given to the public in general in connection with sale of assets owned by Mukta Infrastructure (India) Private Limited (in liquidation) ("Corporate Debtor"), offered by the Liquidato appointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench vide order I.A. 1938 of 2022 in C.P. (IB) No. C.P. No 971/2020 dated September 21, 2022 (date of receipt of order - September 29, 2022) under Th solvency and Bankruptcy Code, 2016 ("Code") The assets of Corporate Debtor, forming part of its liquidation estate, is being offered for sale as a going

concern in terms of clause (e) of regulation 32 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016.The bidding shall take place through online e-auction service provider NeSL at https://nbid.nesl.co.in/app/login; Email Id: araventhanse@nesl.co.in gunjann@nesl.co.in; Mobile No.: +91 93846 76709, +91 84470 18554. DADTICIII ADC

II	NO.		DETAILS
	1	Date and Time of Auction	Date: Thursday, April 20th, 2023 Time: 3:00p.m. to 4:00 p.m. (with unlimited extension of 5 minutes)
II	2	Address and e-mail of the Liquidator as registered	IBBI Reg.Address:162/D/702 Lake Gardens, Kolkata, West Bengal ,700045.
П		with IBBI	Reg. email id : anup_singh@stellarinsolvency.com
	3	Correspondence Address	Address: Suite-1B, 1st Floor, 22/28A, Manoharpukur Road of Deshopriya Park, Kolkata-700029, West Bengal, India. Project specific e-mail id: muktarinfra.sipl@gmail.com

	7 7			
Particulars of Asset	Reserve Price (Amt. in INR.)	Initial Earnest Money Deposit (Amt. in INR.)	Incremental Value (Amt.in INR.)	
Sale of Corporate Debtor, Mukt Infrastructure (India) Priva Limited, as a going concer registered office situated at PI No. B-2/B-3, Phase VernaIndustrial Estate, Vern Goa-403722 India	(Indian Rupees Thirty-One Crores to Fifty-Two Lacs Lighty Thousand	INR. 2,00,00,000/- (Indian Rupees Two Crores Only)	INR. 10,00,000/- (Indian Rupees Ten Lacs Only)	

# Important Notes:

IS" and "WITHOUT RECOURSE BASIS" and as such, the sale shall be without any kind of warranties and indemnities. The sale is conducted under the provisions of Code and the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 made the reunder.

The present Sale Notice must be read along with the E-Auction Process Documents wherein details o the process and timelines for submission of eligibility documents, access to VDR, site visit, due diligence etc. are outlined. The said E-Auction Process Document will be available on the website of e-auction service provider National e-Governance Services Ltd. (NeSL) website https://nesl.co.in/auction-notices-under-ibc/fromMarch18th,2023.

Interested bidders shall participate after <u>mandatorily</u> reading and agreeing to the relevant terms and conditions as prescribed in E-Auction Process Document and accordingly, submit their expression o

interest by 04-04-2023 in the manner prescribed in E-Auction Process Document. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/ postpone/ cancel modify/terminate the e-Auction or withdraw any assets thereof from the auction proceeding at an

stage without assigning any reason thereof. As per proviso to sub-clause (f) of clause (1) of section 35 of Code, the interested bidder shall not be eligible to submit a bid if it fails to meet the eligibility criteria as set out in section 29A of Code (as

Date and Place: March 18th, 2023, Kolkata IBBI/IPA-001/IP-P00153/2017-18/10322

Liquidator of Muktar Infrastructure (India) Private Limited (in Liquidation